

भारतीय वन सेवेतील सन २०२२ च्या तुकडीतील अधिकाऱ्यांकरीता On the Job Training (OJT) प्रशिक्षण आयोजित करण्याकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्र. आएफएस ५०२४/प्र.क्र.३७/फ-७अ

४ था मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : २३ ऑगस्ट, २०२४.

वाचा

- १) पर्यावरण, वने व जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांचे अ.शा.पत्र क्र. १५०११/१०/२०१०-IFS-॥ दिनांक १८/०३/२०१६.
- २) इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून यांचे पत्र क्र. २८/NFA-२०२४/७७०.२१/२०२२-२४/Course/Posting of IFS, दिनांक ०३/०४/२०२४.
- ३) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म. रा. नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-९/भावसे/मेंटर- ८/प्र.क्र.०१ (२४-२५)/७३/२४-२५, दिनांक १५/०४/२०२४.
- ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म. रा. नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-९/भावसे/मेंटर- ८/प्र.क्र.०१ (२४-२५)/९३/२४-२५, दिनांक १९/०४/२०२४.
- ५) शासन निर्णय समक्रमांक दिनांक २२ एप्रिल, २०२४

प्रस्तावना:-

संदर्भाधीन क्र.१ ते ४ वरील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार भारतीय वन सेवेतील सन २०२२ च्या तुकडीतील ०७ (सात) परिविक्षाधीन अधिका-यांकरीता “On the Job Training (OJT)” प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी कनिष्ठ समय वेतनश्रेणीत (वेतन श्रेणी Level १० in the Pay Matrix) सहाय्यक वनसंरक्षकाची ०७ अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत संदर्भाधीन क्र.५ वरील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

तदनंतर, सन २०२३ च्या तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधीन अधिका-या समवेत भारतीय वन सेवेतील परिविक्षाधीन अधिका-यांचे (तुकडी सन २०२२) संयुक्त पायाभुत प्रशिक्षणास शासनाने दिनांक ६ मे, २०२४ रोजीच्या पत्रान्वये सहमती देण्यात आली आहे. तसेच, उपरोक्त संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयातील परिच्छेद ३ खालीलप्रमाणे आहे.

“सदर १६ आठवड्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान यशदा, पुणे येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पायाभुत प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्यास त्या प्रशिक्षण कालावधीच्या मर्यादेत सदर OJT प्रशिक्षणाचा कालावधी पुढे वाढविण्यात येईल.”

२. वरील पत्रान्वये कळविल्यानुसार उपरोक्त ७ भावसे अधिका-यांचे प्रशिक्षण यशदा पुणे, येथे दिनांक २७.०५.२०२४ ते दिनांक ३१.०५.२०२४ या कालावधीत घेण्यात आले. यास्तव, भारतीय वन सेवेतील सन २०२२ च्या तुकडीतील ०७ (सात) परिविक्षाधीन अधिका-यांकरीता “On the Job Training (OJT)” प्रशिक्षण कालावधी एका आठवड्याने वाढवून १६ आठवडे ऐवजी १७ आठवडे करणे आवश्यक आहे. सदर ०७ भावसे अधिकारी यांच्या नियमित पदस्थापनेस आणखी कालावधी लागणार असल्याने व सदर भावसे अधिका-यांचे वेतन काढण्यास येत असलेल्या अडचणी या बाबी विचारात घेता, भारतीय

वन सेवेतील सन २०२२ च्या तुकडीतील ०७ (सात) भारतीय सेवा परिविक्षाधीन अधिका-यांच्या अधिसंख्य पदांना आणखी १ आठवड्याची मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

संचालक, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून यांनी संदर्भाधीन दि.०३/०४/२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार, सन २०२२ च्या तुकडीतील भारतीय वन सेवेतील ०७ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यात रुजू झाल्यावर १६ आठवड्यांचे "On the Job Training (OJT)" प्रशिक्षण दिनांक ०६ मे, २०२४ ते दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ ह्या कालात राज्यातील विविध वनवृत्तामध्ये द्यावयाचे आहे. तसेच, संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णय परिच्छेद ३ मध्ये सदर १६ आठवड्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान यशदा, पुणे येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पायाभुत प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्यास त्या प्रशिक्षण कालावधीच्या मर्यादेत सदर OJT प्रशिक्षणाचा कालावधी पुढे वाढविण्यात येईल. असे स्पष्ट नमूद केले आहे.

२. सेवेतील सन २०२२ च्या तुकडीतील ०७ (सात) परिविक्षाधीन अधिका-यांकरीता "On the Job Training (OJT)" प्रशिक्षण कालावधी एका आठवड्याने वाढवून १६ आठवडे ऐवजी १७ आठवडे करण्यात येत असून त्याबाबतचा तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे:-

Sr. No.	No. & Weck	Attachment	Period
1	1Weck	Chandrapur Academy-3 Days PPCF Office – 2 Day	6 <sup>th</sup> May To 10 <sup>th</sup> May
2	1 Weck	Division Office Attachment	13 <sup>th</sup> May To 18 <sup>th</sup> May
3	1 Weck	Circle Attachment	20 <sup>th</sup> May To 25 <sup>th</sup> May
4	1 Weck	YASHADA Attachment	27 <sup>th</sup> May To 31 <sup>st</sup> May
5	1 Weck	District Attachment	3 <sup>rd</sup> June To 8 <sup>th</sup> June
6	12 Weck	Range Attachment- independent Charge of the Range.	10 <sup>th</sup> June To 30 <sup>th</sup> August
Total	17 Weck		

३. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्र संवर्गातील सन २०२२ च्या तुकडीतील परिक्षाविधीन अधिका-यांसाठी राज्यातील १७ आठवड्यांचे "On the Job Training (OJT)" प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी वन विभागात कनिष्ठ समय वेतनश्रेणीत (वेतन श्रेणी Level १० in the Pay Matrix) सहाय्यक वनसंरक्षकाची, महाराष्ट्र राज्यातील खालील वनवृत्तातील ०७ (सात) अधिसंख्य पदे दिनांक २६/०८/२०२४ ते दिनांक ३०/०८/२०२४ या कालावधी करिता निर्माण करण्यात येत आहेत.

अ.क्र.	अधिका-याचे नाव	वनवृत्त	वनविभाग
१	श्री. अक्षय मिना	गडचिरोली	आलापल्ली
२	श्री. मोहम्मद आझाद	गडचिरोली	गडचिरोली
३	श्री. पद्मभुषण शिवराम राजगुरु	यवतमाळ	पांढरकवडा
४	श्री. आयुष क्रिष्णा	अमरावती	मेळघाट (प्रादेशिक)
५	श्री. पालुवई विष्णु वर्धन रेड्डी	गडचिरोली	सिरोंचा
६	श्री. सुमित कुमार	चंद्रपूर	मध्य चांदा
७	श्री. यश सुमेरकुमार काळे	छत्रपती संभाजी नगर	नांदेड

४. संदर्भ क्र ५ येथील शासन निर्णय दिनांक २२.०४.२०२४ अन्वये, कनिष्ठ समय वेतनश्रेणीत (वेतन श्रेणी Level १० in the Pay Matrix) सहाय्यक वनसंरक्षकांची ०७ अधिसंख्य पदे दिनांक २७ एप्रिल, २०२४ ते दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ या कालावधीसाठी निर्माण करण्यात आली होती. सदर ०७ अधिसंख्य पदांना दिनांक २६ ऑगस्ट, २०२४ पासून दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. पदनि-२०१२/प्र.क्र.६६/१२/वित्तिय सुधारणा-१, दि. ११ जुलै, २०१२ तसेच, शासन निर्णय क्र. पदनि २०१६/प्र.क्र.७/१६/वित्तिय सुधारणा-१. दि. २० फेब्रुवारी, २०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८२३१४५८००८६१९ असा आहे. हा शारान निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सुभाष राठोड )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव / खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे रिचय सहायक, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव (वने) यांचे स्थिय सहायक, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर,
७. संचालक, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, डेहराडून,
८. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), नागपूर,
९. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) चंद्रपूर.
१०. मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण), पुणे.
११. मुख्य वनसंरक्षक (प्रा.), नागपूर, अमरावती व गडचिरोली.
१२. संबंधित परिविक्षाधिनि भावसे अधिकारी.
१३. महालेखापाल (लेखा व परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
१४. कोषागार अधिकारी, नागपूर, अमरावती, चंद्रपुर, संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ व गडचिरोली.
१५. कक्ष अधिकारी, कार्यासन फ-७, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. सहायक संचालक, भावसे/लेखा कक्ष, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. निवडनस्ती, कार्यासन फ-७अ.